

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
बांधकामे/विकास योजना यांच्याशी संबंधित
प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि
निविदा/कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात
वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक:-झेडपीए-२०१६/प्र.क्र.५६/वित्त-९

बांधकाम भवन, फोर्ट, मंत्रालय,

मुंबई- ४०० ००१

तारीख: ०१ मार्च, २०१८.

वाचा :-

- १) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्रमांक : झेडपीए-२०१६/प्र.क्र.५६/
वित्त-९, दि. ०७ ऑक्टोबर, २०१७.

प्रस्तावना :-

शासन निर्णय क्रमांक: झेडपीए- २०१६/प्र.क्र ५६/वित्त-९, दिनांक. ०७ ऑक्टोबर, २०१७ अन्वये जिल्हा परिषदांमधील बांधकामे व विकास योजना राबविण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी देण्याबाबत जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. दि. ०७ ऑक्टोबर, २०१७ च्या शासन निर्णयामधील भाग-४ मध्ये जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून राबविण्यात येणाऱ्या विकास योजना यांच्या संदर्भातील तांत्रिक मान्यतेचे संपूर्ण अधिकार जिल्हा परिषदेस प्रदान करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्हा परिषदांकडून उपरोक्त दि. ७ ऑक्टोबर, २०१७ च्या शासन निर्णयामध्ये केलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने ज्या योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेस जिल्हा नियोजन मंडळ वा शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो, त्या योजनांसाठी तांत्रिक मान्यता कोणाकडून प्राप्त करून घ्यावी, यासंदर्भात या विभागाकडे विचारणा होत आहे.

उपरोक्त बाबींचा विचार करता दि. ७ ऑक्टोबर, २०१७ च्या शासन निर्णयातील भाग-४ मध्ये खालीलप्रमाणे समावेश करण्यात येत आहे.

शासन शुध्दीपत्रक:-

शासन निर्णय क्रमांक: झेडपीए- २०१६/प्र.क्र ५६/वित्त-९, दिनांक. ०७ ऑक्टोबर, २०१७ मधील भाग-४ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ मधील नियम-४ खालील
परिशिष्ट-दोन मधील जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या शक्तींची प्रक्रांती
(Devolution of Powers)

अ.क्र	अधिकाराचे स्वरूप	अधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकारी / प्राधिकरण (Authority)	अंदाजित अनावर्ती खर्च (रुपयात)	
			न्यूनतम मर्यादा	अधिकतम मर्यादा
१	२	३	४	५
भाग-४ (अ)	जिल्हा परिषदेच्या स्वउत्तपन्नातून राबविण्यात येणाऱ्या विकास योजना यांच्या संबंधातील तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार			
		१. गटविकास अधिकारी	०	#५,००,००० * पर्यंत
		२. जिल्हापरिषदेचे खातेप्रमुख	५,००,००९	#१०,००,००० * पर्यंत
		३. मुख्य कार्यकारी अधिकारी/ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी	१०,००,००९	#५०,००,०००* पर्यंत
		४. जिल्हा परिषद	५०,००,००९	संपूर्ण अधिकार अट-क्र. १,२ व ३ नुसार कार्यवाही करण्यात यावी.
				*टिप १, २ व ३

भाग- ४ (ब)	ज्या योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेस जिल्हा नियोजन मंडळ वा शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो, त्या योजनांसाठी तांत्रिक मान्यता	प्रशासकिय विभाग.	संपूर्ण अधिकार	शासनाच्या संबंधित प्रशासकिय विभागाच्या राज्यस्तरीय आयुक्त किंवा संचालक यांची तांत्रिक मान्यता घ्यावी व ज्या प्रशासकीय विभागाच्या अधिपत्याखाली राज्यस्तरीय आयुक्त/राज्यस्तरीय संचालक ही पदे कार्यरत नसतील तेथे संबंधित प्रशासकिय विभागाची तांत्रिक मान्यता घ्यावी.
---------------	---	------------------	-------------------	--

या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहिता, १९६८ मधील नियम खालील परिशिष्ट दोन मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३०११९२२००६८२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा. रिंगणे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
५. मा. सचिव (ग्रा.वि) यांचे स्वीय सहाय्यक
६. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
७. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक

८. मा.विधान सभा / विधान परिषद सदस्य
९. महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र-१, मुंबई (पाच जादा प्रतीसह)
१०. महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र-२, नागपूर (पाच जादा प्रतीसह)
११. सर्व विभागीय आयुक्त (महसूल)
१२. संचालक तथा मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, म.रा. कोकण भवन, नवी मुंबई
१३. सर्व सहसचिव / उपसचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१४. सर्व सहमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (कोकण/रत्नागिरी/पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/अमरावती)
१५. सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१६. सर्व जिल्हा परिषदाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
१७. सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
१८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१९. वित्त विभाग (व्यय-१५/अर्थ-१७/वित्त आयोग कक्ष)
२०. ग्राम विकास व जलसंधारण विभाग (सर्व कार्यासने)
२१. निवड नस्ती (वित्त-९)